

मुख्यमंत्री सहायता निधी न्यास व्यवस्थापन
समितीचे नियम व विनियम

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक-सीआरएफ-२०१७/प्र.क्र.६७/२०१७/२५
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दि: १७ एप्रिल, २०१७

- वाचा :** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-१०६७/बी, दि.२.३.१९६७
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५,
दि.१५.११.२००१
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-२००९/प्र.क्र.२०९/२००९/२५,
दि.१६.२.२०१०

प्रस्तावना:-

राज्यातील तथा देशातील नैसर्गिक आपत्तीतील आपदग्रस्तांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्दिष्टाने “मुख्यमंत्री सहायता निधी” या सार्वजनिक न्यासाची स्थापना शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीआरएफ-१०६७/बी, दि.२.३.१९६७ अन्वये करण्यात आली होती. तसेच, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि.१५.११.२००१ अन्वये उद्दिष्टांच्या व्याप्तीत वाढ करण्यात आली होती. तथापि, दुष्काळ निवारणाच्या कामाकरिता मुख्यमंत्री सहायता निधीकडून अर्थसहाय्य करण्याबाबतच्या मागण्या व्यापक प्रमाणात प्राप्त होत असल्याने, त्याबाबत मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करून मुख्यमंत्री सहायता निधी या सार्वजनिक न्यासाच्या ध्येये उद्दिष्टांच्या व्याप्तीत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

शासन निर्णय :

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील तरतूदीनुसार न्यासाच्या उद्दिष्टात वाढ करण्याच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि.१५.११.२००१ या शासन निर्णयातील उद्दिष्टांमधील उद्दिष्ट क्रमांक (८) नंतर पुढील प्रमाणे उद्दिष्ट समाविष्ट करण्यात येत आहेत-

ध्येये व उद्दिष्टे -

- (९) दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे यापुढे जनतेला विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी करावयाच्या सुधारणा, विकास कामे, प्रतिबंधात्मक योजना इ. साठी यापूर्वी कंपनी अधिनियम २०१३ खंड ८ अन्वये (Company established under section ८ (Non Profit) of Companies Act २०१३) स्थापित झालेल्या “ना नफा” कंपनीला अर्थसहाय्य देणे.
- (१०) यापूर्वी स्थापित झालेल्या अन्य कोणत्याही CSR (Corporate Social Responsibility) ची उद्दिष्टे पूर्तता करणाऱ्या (CSR Compliant Agency) कोणत्याही संस्थेला अथवा कंपनीला वरील प्रकारच्या उद्दिष्टांसाठी अर्थसहाय्य देणे.

२. हा शासन निर्णय विधी व न्यायविभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ०९/२०१७/Con/E, दि.१४ फेब्रुवारी, २०१७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१७०४१७१६४७०४४७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. रा. कळसकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
३. मुख्य सचिवांचे उप सचिव,
४. मुख्यमंत्र्यांचे उप सचिव,
५. मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव,
६. मा.मंत्री (विधी व न्याय) यांचे खाजगी सचिव,
७. मंत्री (पुनर्वसन व मदत कार्य) यांचे खाजगी सचिव,
८. इतर सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
९. प्रधान सचिव (वित्त)
१०. मंत्रालयीन विभागाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
११. सचिव व विशेष आयुक्त (मदत व पुनर्वसन)
१२. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई -४०० ०१८,
१३. सहाय्यक संचालक (निधी व लेखा) मुख्यमंत्री सचिवालय,
१४. सर्व विभागीय आयुक्त,
१५. सर्व जिल्हाधिकारी,
१६. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
१७. सर्व मंत्रालयीन विभाग,
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीसाठी),
१९. व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिक्लेमेशन शाखा, रहेजा चेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई,
२०. निवड नस्ती.